

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांद्वारे आरोग्य तपासणी केलेल्या मुलांच्या शस्त्रक्रियांसाठी व दुर्घर आजारावरील उपचारांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीच्या सहयोगाने अंगीकृत रुग्णालयांद्वारे सेवा उपलब्ध करून देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: क्र.सा.आ.वि.३००११/प्र.क्र. १२६/२०१६/आ.७
जी. टी रुग्णालय आवार, १० वा मजला,
मंत्रालय मुंबई- ४०० ००१.
तारीख: ०३ मार्च, २०१६

वाचा-

शासन निर्णय क्रमांक: दाकुआ २०१०/प्र.क्र. ७७/१०, आरोग्य -६ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक- ५ मे, २०१०.
शासन निर्णय क्रमांक: रागांयो २०१०/प्र.क्र. २४०/ आरोग्य-६ मंत्रालय, मुंबई -४०० ०३२
दिनांक -३१ मे, २०११.
आयुक्त कु.क. तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचे क्र. राआसो / आरसीएच-१ /
राबास्वाका शासन निर्णय / ६७७२९, दि. २१.०१.२०१६ चे पत्र.

प्रस्तावना-

राष्ट्रीय अरोग्य अभियानांतर्गत कार्यान्वित असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांमध्ये ० ते १८ वर्ष वयोगटातील मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन मुलांमध्ये आढळणारे आजार, जन्मतः असलेले व्यंग, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करून त्यांचेवर योग्य उपचार करणे करण्याबाबत कार्यवाही करण्यात येते. राज्यात यासाठी तालुका स्तरावर तपासणी पथकांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक पथकामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माता व एक परिचारिका यांचा समावेश आहे तपासणी पथके कार्यक्षेत्रातील अंगणवाडी व शाळा यांना भेटी देतात व तेथील मुलांची तपासणी करतात. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या

माध्यमातून ० -१८ वर्ष वयोगटातील मुलांनी ४ Ds म्हणजे, जन्मतः व्यंग (Defect), जीवनसत्व कमतरतेने होणारे आजार (Deficiencies), शारीरिक व मानसिक विकासात्मक विलंब (Developmental Delays) आणि आजार (Diseases) या संदर्भात निदान व उपचार देण्यात येतात. या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी स्तरावरील ० - ६ वर्ष वयोगटातील सर्व मुले, तसेच प्रसुती निकष (Delivery Point) पूर्ण करणा-या आरोग्य संस्थामधील व आशा स्वयंसेविकेच्या मदतीने झालेल्या गृह प्रसुतीमधील मुले, शासकीय व निमशासकीय शाळेतील/कनिष्ठ महाविद्यालयातील तसेच आश्रमशाळांमधील ६ ते १८ वयोगटातील मुलांवर सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार व गंभीर आजारांवर शल्यचिकित्सा/शल्यक्रिया करणे अभिप्रेत आहे. याबाबतच्या तपासणीमधून मुलांना आवश्यकतेनुसार वरिष्ठ रुग्णालयात संदर्भित करण्यात येते व उपचार अथवा शल्यक्रिया करण्यात येते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मुलांच्या आरोग्य तपासणीअंती Screening करून निदान केलेल्या व दुर्धर आजार असलेल्या तसेच केंद्रशासनाने निश्चित करून दिलेल्या १०४ प्रकारच्या शल्यक्रिया करणे आवश्यक असलेल्या मुलांना संदर्भ सेवेद्वारे तातडीने पुढील सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यामध्ये कार्यान्वित असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांद्वारे ० -१८ वर्ष वयोगटातील आरोग्य तपासणी केलेल्या मुलांच्या शल्यक्रियासाठी व दुर्धर आजारावरील उपचारांसाठी राजीव गांधी जीवनदायी योजना सोसायटीच्या सहयोगाने अंगीकृत रुग्णालयांद्वारे सेवा उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यासंदर्भात पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय-

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून ० ते १८ वयोगटातील आरोग्य तपासणी केलेल्या मुलांवर शल्यक्रिया करण्यासाठी व त्यांच्या दुर्धर आजारावरील उपचारांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीच्या अंगीकृत रुग्णालयांद्वारे सेवा उपलब्ध देण्यास मान्यता देण्यात येत आहे. या संदर्भात पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

२. राज्यातील अशा सर्व ० ते १८ वर्ष वयोगटातील मुलांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी करून संदर्भ सेवेसाठी निश्चित करण्यात आलेल्या यादीतील मुलांच्या नावे विहित प्रपत्रातील संदर्भचिठ्ठी (सोबतच्या परिशिष्ट "अ" मध्ये दिलेल्या नमुन्यानुसार) जिल्हा/स्त्री/उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालय व DEIC कक्षामधील विशेषतज्ञांच्या स्वाक्षरीसह तयार ठेवण्यात यावी. या संदर्भ चिठ्ठीच्या आधारे Pre

Authorization तयार करण्यात आलेल्या प्रस्तावावरील लाभार्थी मुले, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीने निश्चित केलेल्या निकषाआधारे अंगीकृत खाजगी रुग्णालय / विश्वस्त रुग्णालय व शासकीय रुग्णालयामधून शस्त्रक्रिया व योग्य ते उपचार करून घेण्यास पात्र ठरतील. यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या प्राधिकृत अधिका-याने दिलेल्या संदर्भ चिठ्ठीसह ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांचा त्यांच्या पालकांसह काढलेला फोटो व ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचा फोटो हे दोन अभिलेख बंधनकारक राहतील.

३. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी मुलांना, केंद्रशासनाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत १०४ प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी लाभार्थी मुलांवरील उपचाराकरीता योजनेच्या अंगीकृत रुग्णालयांना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत केंद्रशासनाने निश्चित केलेल्या सोबतच्या परिशिष्ट "ब" मध्ये दर्शविलेल्या वित्तीय मर्यादेत पॅकेज खर्च अनुज्ञेय राहिल. सदर योजनेअंतर्गत नमुद केलेल्या प्रोसिजर्सचे संपुर्ण उपचार व आवश्यकतेनुसार पाठपुरावा सेवा निःशुल्क असतील.

४. या योजनेवरील खर्चाची, अर्थसंकल्पीय प्रतिपूर्ती राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (FMR Code-A.५.२) मधील मंजूर निधीतुन केली जाईल.

५. केंद्रशासनाने शस्त्रक्रिया निहाय निश्चित केलेल्या दरात पुढीलबाबीवरील खर्चाचा देखील समावेश राहिल.

(१) केंद्रशासनाने शस्त्रक्रिया निहाय निश्चित केलेल्या शस्त्रक्रियापुर्व व शस्त्रक्रिया पश्चात निदानात्मक सेवा.

(२) प्रत्यक्ष शस्त्रक्रिया व त्या अनुषंगाने दयावयाची औषधे, Consumable Supply, implants.

(३) आंतररुग्ण असतांना संदर्भित लाभार्थ्यास नाश्ता व दोन वेळचे जेवण.

(४) रुग्णालयातुन सुट्टी मिळाल्यावर संदर्भित लाभार्थ्यास आवश्यकतेनुसार पाठपुरावा सेवा देणे.

(५) राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या १०२ या Referral Transport द्वारे शस्त्रक्रियेसाठी संदर्भित लाभार्थ्यांची विनामुल्य ने-आण करण्यात येईल.

(६) निधी वितरणाची कार्यपध्दती व लेखा परिक्षण त्याबाबत पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

१) राज्य आरोग्य सोसायटीकडून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीस सोबतच्या परिशिष्ट "ब" मधील १०४ प्रोसिजर्स अंतर्गत होणा-या शस्त्रक्रिया व उपचारावरील खर्चाच्या प्रदानासाठी निधी सुपूर्द केला जाईल.

२) राज्य आरोग्य सोसायटीकडून प्राप्त झालेल्या निधीतून झालेल्या खर्चाचे विवरणपत्र (Statement of Expenditure) व उपयोजिता प्रमाणपत्र (Utilization Certificate) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी मार्फत प्रमाणीत करुन सादर करणे बंधनकारक राहिल.

३) राज्य आरोग्य सोसायटीकडून प्राप्त होणा-या निधीसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीने राष्ट्रीयकृत बँकेचे स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक राहिल जेणेकरुन राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी कडे प्राप्त निधी व खर्चाचा ताळमेळ दरमहा करणे शक्य होईल. अंगीकृत शासकीय रुग्णालयाकडे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या योजनेअंतर्गत दिल्या जाणा-या उपचार खर्चाच्या दाव्यापोटी जमा होणा-या रक्कमेकरीता राष्ट्रीयकृत बँकेचे स्वतंत्र खाते व लेखा ठेवणे आवश्यक राहिल.

४) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीस प्राप्त निधीतून झालेल्या खर्चाचे अभिलेख राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीकडे जतन केले जाईल. केलेल्या खर्चाचे राज्य आरोग्य सोसायटीकडून नियुक्त केलेल्या वैधानिक लेखा परिक्षकांमार्फत वार्षिक लेखा परीक्षण केले जाईल.

५) राज्य आरोग्य सोसायटीकडून प्राप्त होणारा निधी हा केवळ राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत होणा-या १०४ प्रोसिजर्सखाली होणा-या शस्त्रक्रिया व उपचार, प्री ऑथ साठी नियुक्त करण्यात येणा-या डॉक्टरांचे शुल्क, सदर डॉक्टरांसाठी संगणक व लॅपटॉप, अनुषंगिक खर्चाचे संकलनासाठी लेखा कर्मचारी तसेच आवश्यकतेनुसार इतर कर्मचा-यांची नियुक्ती तसेच त्यांना दयावयाच्या कार्यालयीन सुविधा इत्यादी प्रशासकीय खर्च अनुज्ञेय राहिल.

७. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढीलप्रमाणे समिती गठित करण्यात येत आहे.

- | | |
|---|-------------|
| अ) आयुक्त (कु.कु.) तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान | -अध्यक्ष |
| ब) मुख्य कार्यकारी अधिकारी, रा. गां. जी. आ. योजना सोसायटी | - सदस्य |
| क) अतिरीक्त संचालक, कुटूंब कल्याण कार्यालय, पुणे | -सदस्य |
| ड) सहसंचालक (तांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान | -सदस्य |
| इ) सहसंचालक (वित्त व लेखा) राष्ट्रीय आरोग्य अभियान | -सदस्य |
| उ) वित्तीय सल्लागार तथा उपसंचालक, रा. गां. जी. आ. योजना सोसायटी | -सदस्य सचिव |

सदर समितीची बैठक किमान तीन महिन्यातून एकदा घेतली जाईल. या बैठकीमध्ये योजनेतील लाभार्थी मुलांवर झालेल्या शस्त्रक्रिया व उपचारांवरील खर्चाच्या सादर केलेल्या देयकांना मान्यता देण्यात येईल व योजनेवर झालेल्या खर्चाचा ताळमेळ घालून केंद्रशासनाकडून त्यानुसार पुरवणी तथा नुतन वर्षाच्या प्रकल्प अंमलबजावणी आराखडयामध्ये निधीची मागणी आवश्यकतेनुसार केली जाईल, तसेच योजनेच्या दर वर्षाच्या लेखातपासणी अहवालावर या बैठकीमध्ये चर्चा होईल. अपवादात्मक परीस्थितीमध्ये उदभवलेल्या बाबींमध्ये निर्णय घेण्यासाठी समितीने शिफारस केलेल्या लाभार्थीची नोंदणी संगणक प्रणालीमध्ये करण्यात येईल.

८. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील लाभार्थी मुलांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार निःशुल्क आणि विनासायास मिळण्यासाठी शासनाने सुरु केलेली ही महत्वाकांक्षी योजना असल्याने या योजनेमधुन संदर्भ सेवा देणे अपेक्षित असलेल्या मुलांना व त्यांचे कुटुंबियांना याबाबतच्या कार्यपध्दतीची माहिती देण्याची तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व फोटो संकलन करण्याची कार्यवाही अतिरिक्त संचालक, राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांच्याकडून करण्यात येईल. तथापी यासाठी येणारा खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपलब्ध निधीमधुन करण्यात येईल. Pre Authorization बाबतची जबाबदारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीकडील डॉक्टरांनी पार पाडायची असुन जिल्हा शल्य चिकित्सकांच्याद्वारे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील वैद्यकीय अधिकारी यासाठी लाभार्थी मुलांना नियमितपणे Pre Authorization प्राप्त होण्याच्या अनुषंगाने समन्वयकांची भूमिका निभावतील.

९. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील संदर्भ सेवा पुरविणे अपेक्षित असलेल्या लाभार्थी मुलांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील अंगीकृत रुग्णालयातून सेवा उपलब्ध करुन दयावयाच्या उपक्रमाची अंमलबजावणी व सनियंत्रण करण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेसाठी विकसित केलेल्या सॉफ्टवेअर मध्ये योग्य ते बदल करुन घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शासनस्तरावरुन माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही बाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.

१०. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीकडे सोपविण्यात येणा-या रुग्णाची नोंदणी, प्री ऑथ प्रक्रीया, रुग्णालयास करावयाचे प्रदान याबाबतची संगणक प्रणालीद्वारे होण्यासाठी लागणारा कालावधी विचारात घेऊन दरम्यानच्या कालावधीत योजनेची संवेदनशीलता लक्षात घेता मॅन्युअल पध्दतीने सदर कार्यवाही करण्यात येईल. याबाबतची कार्यपध्दती सोबत जोडलेल्या परिशिष्ट "ब" प्रमाणे राहिल.

११. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आरोग्य सल्ला व संपर्क केंद्राची १०४ ही हेल्पलाईन सदर योजनेतर्गत तक्रार निवारणाकरीता कार्यान्वित राहिल. मात्र तक्रार निवारण राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीमार्फत करण्यात येईल. सदर प्रस्तावामुळे शासनावर कोणताही अतिरीक्त आर्थिक भार येणार नाही.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक (201602241231536017) असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मनोहर ठोंबरे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) आयुक्त (कु.क.) तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई.
- २) संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई.
- ३) अतिरीक्त संचालक, कुटूंब कल्याण कार्यालय, पुणे.
- ४) मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, मुंबई.
- ५) सर्व उपसंचालक, आरोग्य सेवा मंडळे.
- ६) टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, मुंबई.

शासन निर्णय क्रमांक: क्र.सा.आ.वि.३००११/प्र.क्र. १२६/२०१६/आ.७ दिनांक. ०३ मार्च,
२०१६ चे सोबतचे परीशिष्ट "अ"

RBSK Referral Note/Card for RGJAY

Affix the Photo of Beneficiary
*Age < ६ yrs. - Beneficiary with both or either of parents
Age > ६ yrs. - Beneficiary only

Name _____ of
Beneficiary _____

DOB (dd/mm/yyyy) _____ Age _____ Yrs _____ mths

--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--

Gender _____

Aadhar No: _____

Name _____ of _____ Parent _____ / _____ Guardian

Address _____

Contact _____ No. _____ of
Parent/Guardian _____

Name _____ of _____ AWC/School _____ & _____ Address

Name of AWC/School Head & Contact
No _____

Referred from (RH/SDH/DH/GH/DEIC)

Referred to _____

Ht (in cms.) _____ Wt (n kgs) _____ Hb
(gm%) _____ Clinical

Notes _____

Investigations Done

Provisional
Diagnosis _____

Surgery
Code _____

Remarks

Documents

Attached _____

Name of Doctor referring the patient:

Sign of the Doctor

Date :

शासन निर्णय क्रमांक: क्र.सा.आ.वि.३००११/प्र.क्र. १२६/२०१६/आ. ७ दिनांक. ०३ मार्च, २०१६ चे सोबतचे परीशिष्ट
“ब”

CODES OF RBSK SURGERIES FOR RGJAY

SN	Name of Speciality	Health Condition	Disease	Name of Procedure	Code	RBSK Model costing (Rupees)
1	Neursurgery	Neural tube defects	Spina Bifida	Spina Bifida Surgery	NSB01	35,000
2	Neursurgery	Neural tube defects	Spina Bifida	Ventriculo- peritoneal shunt for hydrocephalus	NSB02	20,000
3	Plastic surgery	Cleft lip and Cleft palate	Cleft lip	Repair of Cleft lip	PLP01	15,000
4	Plastic surgery	Cleft lip and Cleft palate	Cleft lip	Correction of Cleft palate	PLP02	18,000
5	Orthopedic	Talipes (club foot)	Talipes	CTEV correction - Casting (UL)	OTT01	1,250
6	Orthopedic	Talipes (club foot)	Talipes	CTEV correction - Casting (BL)	OTT02	2,500
7	Orthopedic	Talipes (club foot)	Talipes	CTEV correction -Tenotomy (UL)	OTT03	1,000
8	Orthopedic	Talipes (club foot)	Talipes	CTEV correction -Tenotomy (BL)	OTT04	1,500
9	Orthopedic	Talipes (club foot)	Talipes	CTEV correction - Bracing	OTT05	2,000
10	Orthopedic	Talipes (club foot)	Talipes	CTEV correction - Ponseti (Total)	OTT06	8,000 (maximum)
11	Orthopedic	Developmental Dysplasia of the Hip (DDH)	DDH	Pavlik Harness	ODDH01	1,000
12	Orthopedic	Developmental Dysplasia of the Hip (DDH)	DDH	Closed reduction and Hip spica	ODDH02	15,000
13	Orthopedic	Developmental Dysplasia of the Hip (DDH)	DDH	Open reduction and Hip spica	ODDH03	30,000
14	Orthopedic	Developmental Dysplasia of the Hip (DDH)	DDH	Open reduction with Femoral Osteotomy	ODDH04	45,000
15	Orthopedic	Developmental Dysplasia of the Hip (DDH)	DDH	Open reduction with Femoral and Acetabular Osteotomy	ODDH05	60,000
16	Orthopedic	Developmental Dysplasia of the Hip (DDH)	DDH	Femoral Osteotomy	ODDH06	30,000
17	Orthopedic	Developmental Dysplasia of the Hip (DDH)	DDH	Acetabular Osteotomy	ODDH07	40,000
18	Orthopedic	Developmental Dysplasia of the Hip (DDH)	DDH	Pelvic Support Osteotomy	ODDH08	40,000
19	Ophthamology	Congenital Cataract	Congenital Cataract	Paediatric Cataract Surgery (Phacoemulsification IOL)	OPCCC01	20,000
20	Ophthamology	Congenital Cataract	Congenital Cataract	Cataract surgery (Phacoemulsification)	OPCCC02	20,000
21	Ophthamology	Retinopathy of Prematurity	ROP	Photocoagulation for ROP	OPROP01	10,000

22	Ophthalmology	Vision Impairment	Strabismus	Single muscle surgery	OPS01	5,20,000
23	Ophthalmology	Vision Impairment	Strabismus	Two or three muscles surgery	OPS02	95,000
24	ENT	Congenital Deafness	Congenital Deafness	Behind Ear Analogue Hearing Aid	ENTCD01	85,000
25	ENT	Congenital Deafness	Congenital Deafness	Cochlear Implant Surgery for children below 2 years	ENTCD02	1,60,000
26	ENT	Otitis Media	Acute and Chronic Suppurative Otitis Media (ASOM and CSOM)	Myringotomy with grommet for one ear	ENTOM01	75,000
27	ENT	Otitis Media	Acute and Chronic Suppurative Otitis Media (ASOM and CSOM)	Myringotomy with grommet for both ears	ENTOM02	95,000
28	ENT	Otitis Media	Acute and Chronic Suppurative Otitis Media (ASOM and CSOM)	Myringoplasty	ENTOM03	125,000
29	ENT	Otitis Media	Chronic Suppurative Otitis Media (CSOM)	Myringoplasty with ossiculoplasty	ENTOM04	90,000
30	ENT	Otitis Media	Chronic Suppurative Otitis Media (CSOM)	Tympanoplasty / Cortical mastoidectomy	ENTOM05	75,000
31	ENT	Otitis Media	Chronic Suppurative Otitis Media (CSOM)	Radical / Modified radical Mastoidectomy	ENTOM06	30,000
32	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Atrial Septal Defect (ASD)	ASD Device Closure	CCHD01	40,000
33	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Atrial Septal Defect (ASD)	ASD Surgical Closure (Intracardiac repair)	CCHD02	45,000
34	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	AV Canal defect	AVSD / AV Canal Defect repair	CCHD03	80,000
35	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Ventricular Septal Defect (VSD)	VSD Device Closure with PDA device	CCHD04	1,50,000
36	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Ventricular Septal Defect (VSD)	VSD Device Closure with VSD device	CCHD05	1,50,000
37	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Ventricular Septal Defect (VSD)	VSD Device Closure with VSD device in infants	CCHD06	1,50,000
38	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Ventricular Septal Defect (VSD)	VSD Surgical Closure (Intracardiac repair)	CCHD07	60,000
39	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Patent Ductus Arteriosus (PDA)	PDA Device Closure	CCHD08	90,000
40	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Patent Ductus Arteriosus (PDA)	PDA coil closure: single coil	CCHD09	40,000
41	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Patent Ductus Arteriosus (PDA)	PDA coil closure: multiple coil	CCHD10	1,00,000
42	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Patent Ductus Arteriosus (PDA)	Surgical closure of PDA (PDA ligation)	CCHD11	1,70,000
43	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Patent Ductus Arteriosus (PDA)	PDA stenting	CCHD12	1,45,000

44	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Truncus Arteriosus	Truncus Arteriosus Surgery	CCHD13	1,60,000
45	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	TAPVC	Surgical correction of TAPVC	CCHD14	90,000
46	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Tetrology of Fallot (TOF)	Total correction of TOF	CCHD15	1,20,000
47	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Tetrology of Fallot (TOF)	Systemic Pulmonary Shunts with graft	CCHD16	1,55,000
48	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Pulmonary Atresia /	Open pulmonary valvotomy	CCHD17	40,000
49	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Pulmonary Stenosis	Balloon pulmonary valvotomy	CCHD18	1,55,000
50	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Tricuspid Atresia / Tricuspid Stenosis and Ebstein's Anomaly	Glenn procedure	CCHD19	1,55,000
51	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Tricuspid Atresia / Tricuspid Stenosis and Ebstein's Anomaly	Fontan procedure	CCHD20	1,55,000
52	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Aortic valve Stenosis	Aortic valve replacement (with valve)	CCHD21	40,000
53	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Aortic valve Stenosis	Aortic valve replacement (with Bioprosthetic valve)	CCHD22	80,000
54	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Aortic valve Stenosis	Open aortic valvotomy	CCHD23	1,00,000
55	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Aortic valve Stenosis	Ross procedure without conduits	CCHD24	70,000
56	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Aortic valve Stenosis	Ross procedure with conduits	CCHD25	10,000
57	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Aortic valve Stenosis	Balloon aortic valvotomy	CCHD26	10,000
58	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Transposition of the great arteries (TGA)	TGA Arterial Switch	CCHD27	15,000
59	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Transposition of the great arteries (TGA)	TGA Sennings Procedure	CCHD28	16,000
60	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Transposition of the great arteries (TGA)	TGA Mustards Procedure	CCHD29	17,000
61	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Coarctation of the aorta (COA)	Coarctation dilatation	CCHD30	17,000
62	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Coarctation of the aorta (COA)	Coarctation dilatation with stent	CCHD31	18,000
63	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Coarctation of the aorta (COA)	Coarctation aorta repair with graft	CCHD32	40,000
64	Cardiovascular surgery	Congenital Heart Disease (CHD)*	Coarctation of the aorta (COA)	Coarctation aorta repair without graft	CCHD33	1,10,000
65	Cardiovascular surgery	Rheumatic Heart Disease*	Mitral valve Stenosis	Closed mitral valvotomy	CRHD01	30,000

66	Cardiovascular surgery	Rheumatic Heart Disease*	Mitral valve Stenosis	Open mitral valvotomy	CRHD02	1,45,000
67	Cardiovascular surgery	Rheumatic Heart Disease*	Mitral valve Stenosis	Balloon Mitral valvotomy	CRHD03	1,60,000
68	Cardiovascular surgery	Rheumatic Heart Disease*	Mitral valve Stenosis	Mitral valve replacement (with valve)	CRHD04	1,10,000
69	Cardiovascular surgery	Rheumatic Heart Disease*	Mitral valve Stenosis	Mitral valve replacement (Bioprosthetic valve)	CRHD05	1,40,000
70	Cardiovascular surgery	Rheumatic Heart Disease*	Mitral valve Stenosis	Mitral valve repair (without Prosthetic ring)	CRHD06	1,80,000
71	Cardiovascular surgery	Rheumatic Heart Disease*	Mitral valve Stenosis	Mitral valve repair (with Prosthetic ring)	CRHD07	2,00,000
72	Cardiovascular surgery	Rheumatic Heart Disease*	Mitral valve Stenosis	Double valve replacement (with valve)	CRHD08	200
73	Cardiovascular surgery	Rheumatic Heart Disease*	Mitral valve Stenosis	Double valve replacement (Bioprosthetic valve)	CRHD09	300
74	Dental	Dental Caries	Dental Caries	Extraction of Tooth	DDC01	150
75	Dental	Dental Caries	Dental Caries	Application of Pit & Fissure Sealants (Pedo Full mouth)	DDC02	100
76	Dental	Dental Caries	Dental Caries	Amalgam Restoration Per Tooth	DDC03	200
77	Dental	Dental Caries	Dental Caries	Temporary Filling Per Tooth	DDC04	250
78	Dental	Dental Caries	Dental Caries	Tooth Coloured Restoration Per Tooth (GIC)	DDC05	150
79	Dental	Dental Caries	Dental Caries	Tooth Coloured Restoration Per Tooth (Composite)	DDC06	200
80	Dental	Dental Caries	Dental Caries	Flouride Varnish Application (Pedo Full mouth)	DDC07	700
81	Dental	Dental Caries	Dental Caries	Atraumatic Restorative Treatment	DDC08	500
82	Dental	Dental Caries	Dental Caries	Pulpectomy With Ssc (Stainless Steel Crown)	DDC09	1,200
83	Dental	Dental Caries	Dental Caries	Root Canal Treatment – Deciduous Tooth	DDC10	2,000
84	Dental	Dental caries	Dental caries	Anterior Root Canal Treatment	DDC11	1,800
85	Dental	Dental caries	Dental caries	Apicocetomy	DDC12	2,000
86	Dental	Dental caries	Dental caries	Posterior Root Canal Treatment with Permanent Restoration	DDC13	1,000
87	Dental	Dental caries	Dental caries	Extraction Of III Molar / Impacted Tooth under L.A	DDC14	800
88	Dental	Dental caries	Dental caries	Surgical Extraction of Tooth	DDC15	500

89	Dental	Dental caries	Dental caries	Fabrication & Cementation of Metal Ceramic Crown per unit	DDC16	2,290
90	Dental	Dental caries	Dental caries	Placement of Stainless Steel crown per Tooth	DDC17	1,500
91	Dental	Dental caries	Dental caries	Metal Post & Core Restoration with Metal Ceramic Crown (Anterior)	DDC18	1,200
92	Dental	Dental caries	Dental caries	Treatment with Expansion Plate	DDC19	550 (+ 50 per tooth)
93	Dental	Dental caries	Dental caries	Fabrication & Insertion of Removable Appliance (Upper/ Lower)	DDC20	1280
94	Dental	Dental caries	Dental caries	Fabrication & Insertion of Removable Partial Denture - Single Tooth (Anterior)	DDC21	1,000
95	Dental	Dental caries	Dental caries	Fabrication & Insertion of Fixed Space Maintainers / Space Retainer	DDC22	10,680
96	Dental	Dental caries	Dental caries	Fabrication & Insertion of Removable Space Maintainers (Pedo)	DDC23	1,200
97	Dental	Dental caries	Dental caries	Fixed Orthodontics Treatment-Metal Braces for Cleft palate only	DDC24	1,200
98	Dental	Dental caries	Dental caries	Fabrication & Insertion of Feeding Plate (Acrylic)	DDC25	1,500
99	Dental	Dental caries	Dental caries	Fabrication & Insertion of Obturator -Acrylic	DDC26	500
100	Dental	Dental caries	Dental caries	Fabrication & Insertion of Obturator & Speech Bulb-Acrylic	DDC27	2,500
101	Dental	Dental caries	Dental caries	Incision & Drainage of Simple Abscess (per Tooth)	DDC28	250
102	Dental	Dental caries	Dental caries	Incision & Drainage of Facial Abscess Under LA	DDC29	50
103	Dental	Dental caries	Dental caries	Oral Prophylaxis - calculi (Upper/ Lower)	DDC30	8,500
104	Dental	Dental caries	Dental caries	Dental IOPA X ray	DDC31	11,000